

महाराष्ट्र राज्य विवाद धोरणानुसार विभागस्तरीय अधिकार
प्रदत्त समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,
शासन निर्णय क्र.समिती-२०१६/प्र.क्र.१४१/आस्था-१,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ११ जुलै, २०१६.

वाचा १

- १) शासन निर्णय, विधी व न्याय विभाग क्र.सीटीएस-२०१६/प्र.क्र.९४/का.१९,
दि.२७ ऑगस्ट, २०१४.
- २) शासन निर्णय, विधी व न्याय विभाग क्र.समिती-२०१६/प्र.क्र.०६/का.१९,
दि.०८ फेब्रुवारी, २०१६.

शासन निर्णय १

महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालये न्यायाधिकरणांमधील ज्या प्रकरणांमध्ये राज्य शासन व त्याची अभिकरणे प्रधान पक्षकार आहेत अशा पक्षकाराचे कार्यक्षम व जबाबदार पक्षकारामध्ये रुपांतर करण्यासाठी तसेच सदर प्रकरणांच्या जलद निपटान्याकरिता संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये “महाराष्ट्र राज्य विवाद धोरण” लागू करण्यात आला आहे. तसेच संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकार प्रदत्त समिती गठीत करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आले आहे. त्यास अनुसरून मराठी भाषा विभागामध्ये खालीलप्रमाणे विभागस्तरीय अधिकार प्रदत्त समिती गठीत करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकारी	पद
१.	प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग	अध्यक्ष
२.	भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई	सदस्य
३.	सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ	सदस्य
४.	सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई	सदस्य
५.	संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई	सदस्य
६.	उप सचिव, मराठी भाषा विभाग	सदस्य सचिव

२. विभाग स्तरीय अधिकार प्रदत्त समिती यांची कार्यकक्षा संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयाच्या परिशिष्ट "अ" मधील परिच्छेद क्र.३.२.२ नुसार राहतील. तसेच समितीकडून दर तीन महिन्यांनी सर्व न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेण्यात येईल.

३. सर्व क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांनी न्यायालयीन प्रकरणांकरिता त्यांच्या कार्यालयांतर्गत समन्वय अधिकारी (Nodal Officer) ची नियुक्ती करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७१११२४९४९६८३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. प्रधान सचिव यांचे स्वीय सहायक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२. उप सचिव यांचे स्वीय सहायक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
३. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
४. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
५. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
६. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई.
७. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.
८. निवड नस्ती.